

- १३) सदर जागेत विहीर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिळाय बुजवू नये.
- १४) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनि:सारण विभाग, (क.डो.म.पा.)च्या परवानगीशिळाय वळवू अथवा बंद करू नये.
- १५) सदर प्रकरणी चुकीची व अपुर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द समजण्यात येईल.
- १६) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहील व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्याठीकाणी स्वखचने वाहून टाकणे बंधनकारक राहील.
- १७) प्रस्तुत भूखंडास पिण्याचे पाणी महानगरपालिकेकडून उपलब्धतेनुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलवाहिनी क.डो.म.पा च्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार स्वखचने टाकणे आतश्यक राहिल.
- १८) सदर जागेत बांधकाम करण्याबाबतचा पूर्वीचा परवाना असेल तर तो या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रामुळे रद्द झाला असे समजण्यात यावे.
- १९) गटाराचे व पावसांच्या पाण्याचा निचरा होणेकरिता महानगरपालिकेच्या गटारास जोडणेसाठी पक्क्या स्वरूपाची गटारे बांधावीत तसेच बांधकामासाठी नक्काचे कलेक्शन भिळणार नाही त्यासाठी संबंधितांनी स्वतः बांधकामासाठीच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- २०) नकाशात रस्तारूंदीकरणाखाली दर्शविलेली जमीन तसेच अंतर्गत रस्ते, सार्वजनिक रस्त्याचा भाग समजण्यात येईल. तसेच भविष्यात रस्ता रुदीकरणासाठी जागा लागल्यास ती क.डो.भ.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावी लागेल.
- २१) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, घांची प्रस्तावित नकाशाप्रमाणे जागेवर आखणी ता.नि.भ.अ.याचे मार्फत करून घ्यावी व त्यांचेकडील प्रमाणित मोजणी नकाशाची प्रत, बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र दिल्या तारखेपासून एक वर्षाचे आत सादर करावी.
- २२) भूखंडातील विकासांयोजना रस्ते क.डो.म.पा.च्या सार्व बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रभाणे खडीकरण व गटार विकासित करून क.डो.म.पा.लिकेस विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २३) भूखंडातील आरक्षित भाग भरणी करून व वाडेभिंतीचे बांधकाम करून रितसर करारनामा व खरेदीखातासह क.डो.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावे.
- २४) जलनि:सारण विभाग व मलनि:सारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डो.म.पा.याचे कडील ना—हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करावा.
- २५) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्याचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहील.
- २६) वरीलप्रमणे सर्व ना—हरकत दाखल्यानुसार इमारतीचे नकाशात फेरबदल करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- २७) नकाशात दाखविल्याप्रमाणे बांधकामाचा फक्त रहिवास + वाणिज्यसाठी उपयोग करावा.
- २८) भुखंडाचा पोहोच रस्ता पक्क्या स्वरूपात तयार केल्याखेरीज वापर परवाना भिळणार नाही.
- २९) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरु करता येणार नाही. बांधकाम पूर्णतेच्या दाखल्यासाठी, वास्तुशिल्पकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यात यावा.
- ३०) ओल्या व सुक्या कच—यासाठी स्वतंत्र कचराकुंड्यांची व्यवस्था करावी.
- ३१) कल्याण डॉबिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौरउर्जा उपकरणे बसवणे आवश्यक आहे.
- ३२) रेण वॉटर हार्डेस्टिग्याबाबत मा.कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाकडून निर्देश घेऊन त्याप्रमाणे अंमलवजावणी करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- ३३) प्रत्यक्ष जागेवर इमारतीचे बांधकाम चालू करणेपूर्वी बांधकाम मंजूरीचा फलक लावणे आपणांवर बंधनकारक राहील.
- ३४) पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाणी पुरवठा सुधारणा होईपर्यंत महानगरपालिकेची राहणार नाही.
- ३५) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी 'उद्यान' विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- ३६) ULC मधील आदेशानुसार शासनास हस्तांतरीत करावयाच्या सदनिका हस्तांतरीत करणे आपणांवर बंधनकारक राहील.
- ३७) इमारत क. A-1 व A-2 बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी पर्यावरण विभागाचा 'ना—हरकत दाखला' सादर करणे बंधनकारक राहील.

इशारा:— मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त देखेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक व अंगरेजन अधिनियम १९६६ च्या त्रृतीयांनुसार दाखलेला गुन्ह्यास पात्र राहाल.




सहाय्यक संचालक मंगरेजना,
कल्याण डॉबिवली महानगरपालिका, कल्याण

- १) उप आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग, क.डो.म.पा.कल्याण.
- २) करनिधारिक व संकलक, क.डो.म.पा.कल्याण.
- ३) विद्युत विभाग, क.डो.म.पा.कल्याण.
- ४) पाणी पुरवठा विभाग, क.डो.म.पा.कल्याण.
- ५) प्रभाग झेत्र अधिकारी 'ड' प्रभाग झेत्र, क.डो.म.पा.कल्याण.

कल्याण डोंबिवळी महानगरपालिका, कल्याण



सुधारीत

जा.क्र.कडोमपा/नरवि/बाप/क.वि/२०७३-७४/८०/२३
कल्याण डोंबिवळी महानगरपालिका, कल्याण
दिनांक: - ९३१२०७६

सुधारीत बांधकाम परवानगी

(ह.वि.ह. ३३९७.६३ चौ.मी. क्षेत्र वापरुन)

श्री. चंद्रकांत बी. गायकवाड व इतर व श्री. सुकन्या दिनकर गायकवाड व इतर
कु.मु.प.धा—श्री. अमित सोनावणे व इतर

व्यारा—श्री. जॉन वर्गेस (वास्तु), कल्याण(प.)

स्थापत्य अभियंता — मे. विनायक चोपडे कर अॅपॅड असो., ठाणे.

विषय:— स.न.५२/१/२, २/१(पै), स.न.५४/१, स.न.५१/१, २, स.न.५५/६, ७
मौजे—तिसगांव, कल्याण(पूर्व) येथे सुधारीत बांधकाम करण्याच्या मंजूरीवाबत.

संदर्भ:—१) आपला दि.२०/०९/२०१७ रोजीचा श्री. जॉन वर्गेस(वास्तु), कल्याण (प.)
यांचे मार्फत सादर केलेला अर्ज क. २०८३

२) जा.क्र.कडोमपा/नरवि/बाप/क.वि/२०१३-१४/४०/२५८, दि.१६/०१/२०१६

३) जा.क्र.कडोमपा/नरवि/सीसी/कावि/५०५, दि.२०/११/२००७.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे
कलम ४५ नुसार स.न.५२/१/२, २/१(पै), स.न.५४/१, स.न.५१/१, २, स.न.५५/६, ७, मौजे—तिसगांव, कल्याण(पूर्व)
मध्ये २०१०७.०० चौ.मी. क्षेत्राच्या खुखंडावर संदर्भ क.२ अन्वये २०५०७.८६ चौ.मी. चटई क्षेत्रावर सुधारीत बांधकाम परवानगी
देण्यात आली आहे. तसेच इमारत टाईप 'A', 'B', 'B-1' व 'C' करीता २६१२.९६ चौ.मी. चटई क्षेत्रावर भाग बांधकाम
पुर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. आता संदर्भिय पत्र क्र.१ अन्वये आवेदकास ह.वि.ह. ३३९७.६३ चौ.मी. व जिन्याच्या
चटई क्षेत्रासह इमारत क. A-1 व A-2 वर प्रस्तावित असून त्या अनुषंगाने एकुण २३९०५.४९ चौ.मी. क्षेत्राचा विकास
करण्यास मुंबई सांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम २५३ अन्वये बांधकाम करण्यासाठी केलेल्या दिनाक
२०/०१/२०१७ च्या अर्जास अनुसूलन पुढील शर्तीस अधिन राहुन तुमच्या मालकीच्या जागेत हिरव्या रंगाने दुरुस्ती
दाखविल्याप्रमाणे रहिवासी + वाणिज्य इमारतीच्या बांधकामाबाबत, 'सुधारीत बांधकाम परवानगी' देण्यात येत आहे. इमारतीच्या व
जागेच्या मालकी हक्कासंदर्भात कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार रहाल. या अटीवर सुधारीत
बांधकाम परवानगी देण्यात येत आहे.

सहाय्यक सचालक नगररचना,
कल्याण डोंबिवळी महानगरपालिका, कल्याण.

- १) हे सुधारीत बांधकाम परवानगी दिल्याचे तारखेपासून एक वर्षापर्यंत दैध्य असेल. नंतर पुढील वर्षासाठी मंजूरीपत्राचे नूतनीकरण
मुदत संपन्याआधी करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करताना किंवा नवीन प्रवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या
नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- २) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.
- ४) ही प्रवानगी आपल्या मालकीच्या कळजातील जमीनीव्यतिरिक्त अन्य जमीनीवर बांधकाम/विकास करण्यास हक्क देत नाही
- ५) इमारतीचे बांधकाम या सोलातच्या मंजूर केलेल्या नकाशांप्रमाणे आणि घालून दिलेल्या अटीप्रमाणे करता येईल.
- ६) वाढेभित्र व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे, मंजूर नकाशांप्रमाणे वाढेभित्रीचे व जोत्याचे बांधकाम केल्या—
बाबतचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे, व ते या कार्यालयाकडून तपासून घेऊन "जोता पूर्णत्वाचा दाखला"
घेण्यात यावा व त्यानंतरचे पुढील बांधकाम करण्यात यावे.
- ७) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व प्रवानगी घेतल्याशिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरचे
बांधकाम ग्रारंभ प्रमाणपत्र रद्द झाले असे समजण्यात येईल.
- ८) इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफटी) जवाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद
यांचेवर राहिल.
- ९) नकाशांत दाखविलेल्या याळ्यांच्या संख्येसध्ये व नियोजनामध्ये यूर्वप्रवानगीशेवाय बदल करू नये. तसेच झॉटच्या हददीत
इमारती भोवती मोकळ्या सोडावयाच्या जागेत बदल करू नये व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
- १०) नागरी जमीन कमाल मर्यादा अधिनियम १९७६ मधील तरतूदी प्रयाणे जागा बांधित होत आसल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी
आपलेवर राहिल.
- ११) खुखंडाकडे जाण्या—येण्याच्या मार्गाची जबाबदारी मंजूरीपत्रे आपलेकडे राहिल. बांधकाम ग्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे
दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत
इमारतीकडे जाणाच्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.